FGP LIMITED

CIN: L26100MH1962PLC012406

Registered Office - Commercial Union House, 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel : 2207 0273/ 2201 5269; Email : investors@fgpltd.in; Website : www.fgpltd.in

August 28, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Security Code: 500142

Sub: Disclosure under Regulation 30, 47(3) read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication for Notice of Sixty-First Annual General Meeting and Evoting information.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30, 47(3) read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clipping regarding Notice of the Sixty-First Annual General Meeting of the Company and E-voting information, published on Sunday, August 27, 2023 in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully, For FGP Limited

Vandana Joshi Company Secretary and Compliance Officer Encl: as above वैक ऑफ़ बड़ौदा Zonal Stressed Asset Recovery Branch Meher Chambers, Ground Floor, Dr. Sunderl Bank of Baroda Behl Marg, Opp. Petrol Pump, Ballard Estate, Mumbai - 400 001, India

Tel No.: +91 22 4368 3801, 4368 3802, 4368 3803 E-mail: armbom@bankofbaroda.com Web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 05.02.2020. calling upon the Borrower M/s. Reliable Construction 24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Opp. Milan Sub-way, Santacruz (West), Mumbai 400 054, Mr. Sadanand Raju Shetty (Partner/Guarantor) Office No. 22,23,24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Santacruz (West) Mumbai 400 054, M/s Gulraj HousingPvt. Ltd. (Guarantor) Office No. 22,23,24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Santacruz (West) Mumbai 400 054, Mr. Uday B Shetty (Guarantor) R/o Flat No. 1703, 7th Floor, A-wing Land Mark CHS Ltd. Morachi Wadi, D.D. Ambedkar Road, Naigaon, Dadar Mumbai 400 014, Mr. Meghnath Shetty (Guarantor) R/o Flat No. 604, 6th floor, Suraj Venture B CHS Ltd. Final Plot No. 494-C & E, Bhagoji Keep Road, Mahim, Mumbai 400 016, Mr. Taranath M Shetty (Partner/Guarantor) R/o 1, Popular Apartment, Santacruz, Mumbai 400 054 to repay the amount mentioned in the notice being aggregating Rs. 15,70,61,955.66 (Rupees Fifteen Crores SeventyLakhs Sixty One Thousand NineHundred Fifty Five and Paise Sixty Six Only) as on 31.01.2020 (interest applied up to 31.01.2020), within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantor shaving failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the security interest (Enforcement) Rule 2002 on this 25th day of August, 2023.

The borrower/guarantorsand the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of aggregating Rs. 15,70,61,955.66 (Rupees Fifteen Crores Seventy Lakhs Sixty One Thousand Nine Hundred Fifty Five and Paise Sixty Six Only)as on 31.01.2020 (interes

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:

Registered Mortgage of Non Agriculture Immovable Properties (Open Land) admeasuring 344 Cents, bearing S.No.166/2 API, 166/2AP2, 166/2AP, 11/15DPI, 110/15DP2 & 166/2AP3, at Marpady Village, Moodbidri, Situated at Marpady, Village, Moodbidri, Hubli, Mangalore Taluk within the Registration Sub District of Moodbidri, D K District owned by Gulraj Housing Pvt. Ltd. Boundaries On North-by Survey sub division Lane, On towards East- by S.D Line, On or towards West-by Survey Line, on or towards South-by Survey Line.

Date: 25.08.2023 Place : Mumbai

Authorized Officer Bank of Baroda, ZOSARB - Mumbai

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

		Corporate Persons) Regulations, 2016) DRS OF RITE BUILTEC PRIVATE LIMITED
	RELEVANT PA	RTICULARS
1.	Name of Corporate Debtor	Rite Builtec Private Limited
2.	Date of incorporation of Corporate Debtor	
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate Identity Number of Corporate Debtor	U45100MH2004PTC162319
5.	Address of Registered Office and Principal Office (if any) of the Corporate Debtor	Plot No. 2, Gumpha Darshan Housing Society, Dattapada Road, Asara Colony, CTS No. 225, Diwan Compound, Borivali East, Mumbai - 400066
6.	Insolvency Commencement Date in respect of the Corporate Debtor	August 25, 2023
7.	Estimated date of closure of Insolvency Resolution Process	February 21, 2024
8.	Name and registration number of the Insolvency Professional acting as interim resolution professional	Name:Amit Vijay Karia Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P02600/2021-2022/13969 AFANo.:AA1/13969/02/241223/105303 valid till December 24, 2023
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Registered Address: 405, Hind Rajasthan Building, D.S. Phalke Road, Dadar East, Mumbai - 400014 Email: amit.karia@yahoo.co.in
10.	Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Correspondence Address: Same as registered address Correspondence e-mail id: cirp.ritebuiltec@gmail.com
11.	Last date for submission of claims	September 8, 2023 (14 days from the date of receipt of order)
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Allottees under a Real Estate Project as per clause (f) of Section 5 (8) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.
13.	Name of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of Creditors in a class (Three names for each class)	1. IP Manish Motilal Jaju (IBBI/IPA-001/IP-P00034/2016-17/10087) 2. IP Hemant J Mehta (IBBI/IPA-001/IP-P0027/2016-17/10060) 3. IP Yatinkumar S Shah (IBBI/IPA-001/IP-P01785/2019-20/12764)
14.	(a) Relevant Forms and (b) Details of Authorized Representatives are available at:	(a)Web Link for downloading claim forms:www.ibbi.gov.in/downloadforms.html (b)Correspondence Email Id: cirp.ritebuiltec@gmail.com

the commencement of Corporate Insolvency Resolution Process of Rite Builtec Priva the commencement of corporate insolvering Resolution Process of Rice Bullec Privat Limited on August 25,2023 vide order no. CP No.1023/MB-IV/2022. The creditors of Rite Builtec Private Limited, are hereby called upon to submit their claims wit

proof on or before August 25,2023 to the Interim Resolution Professional at the address

proof of the leaves and the aduler mentioned against Entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All oth

creditors may submit the daims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class in Form CA

ssion of false or misleading proofs of claim shall attract penalties

Date: August 27, 2023

Amit Vijay Kara Interim Resolution Professional of Rite Builtec Private Limited Registration Number: IBBI/IPA-001/IP-P02600/2021-2022/13969 AFA No.: AA1/13969/02/241223/105303 valid till December 24, 2023

SPICE ISLANDS APPARELS LTD. Regd. Unit 43-48, 3rd Floor, Bhandup Industrial Estate, Pannalal Silk Mills Compound,L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078. Phone: 022-: 61992900 Email Id: sales@spiceislandsindia.com CIN: L17121MH1988PLC050197

NOTICE

The 35th Annual General Meeting (AGM) of the Members of Spice Islands Apparels Limited will be held on Monday, September 25, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing / Othe Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the Rules thereunder and the SEBI (Listing Obligations and

Companies Act, 2013 (Act) and the Rules thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the applicable circular on the matter issued by the Ministry of Corporate affairs (MCA) and Securities Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the businesses set out in the notice calling the AGM. Members attending the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) shall be reckoned for the purpose of Quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid circular, the Notice of the AGM and the Financial Statement for the Financial Year 2022-23 along with the Reports of the Board of Directors and the Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as Annual Report) will be sent only by email to the members of the Company whose email addresses are registered with the company / Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and Central Depository Services (India) Limited at www.evoiting.cdslindia.com.

The Company is pleased to provide its members with the facility to exercise their rights to vote

The Company is pleased to provide its members with the facility to exercise their rights to you on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by Centra Depository Services (India) Limited (CDSL). Additionally the company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e voting / e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM which will be sent by e mail shortly.

The Manner of registering / updating email address as well as Bank details for receiving th Annual reports and Dividends when declared through Bank transfer is as under:

For shares held in physical mode: The Shareholders shall send an email to the company khedekar@spiceislandsindia.com or RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in mentioning th Registered Folio Number and email address, self-attested copy of the pan card, address proc (aadhaar card/ voter id card/passport/utility bill) and contact nur 1. Bank Name and Address 2. Bank Account Number 3. IFSC Code 4. MICR number

Conscience Cheque Lear.

For shares held in demat mode: The Shareholders to contact their DP and register the email address and Bank account details in the demat account as per the process advised by the DP.

Members are requested to carefully read at the Notes set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting vote through for remote e-voting / e-voting during at the AGM.

ease write to the Company for any assistance in the matter For Spice Islands Apparels Limited

Place : Mumbai Date : August 25, 2023 Umesh Mohan Katre)

> IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION OLR NO. 111 OF 2023/Sec-I

COMPANY PETITION NO. 99 OF 2014 In the matter of Companies Act, I of 1956; And In the matter of Ganage Pressings Pvt. Ltd. (In Liqn.) NOTICE FOR SALE OF MOVABLE ASSET BY THE OFFICIAL

LIQUIDATOR, HIGH COURT, BOMBAY AS LIQUIDATOR OF GANAGE PRESSINGS PVT. LTD. (IN LIQUIDATION) THROUGH E-AUCTION Pursuant to the order dated 17.08.2023, passed by the Hon'ble High Court, Bombay in OLR No. 111 o 2023, offers / bids are invited from the intending purchasers to purchase the following Moveable

Assets owned by Ganage Pressings Pvt. Limited (In Liquidation), whose details are mentioned below The sale is on "as is where is and whatever there is basis" and as per inventory by inviting competitive bids through E-Auction to be conducted by selling agent namely M/s Railtel Corporation of India limited a Miniratna Central Government (PSU) under Ministry of Railway, Government O India on its website: https://olauction.enivida.com and may also take help from the contacts: Ashutosh Kumar 9355030621, Amrendra Kumar 8448288980 & Navneet Mishra 9355030630 The intending purchasers have to register themselves on the portal on or before the last date o submission of online Earnest Monet Deposit. The sale is subject to confirmation by the Hon'ble High Court, Bombay (Through e - auction). The details of moveable and immoveable as below:

Description of the Property	EMD	Inspection			
	Rs.	Date			
Honda Civic bearing No. MH 14 BC 9016	15,000/-	On 15.09.2023 between 11.00 a.m. to 3.00 p.m.			
Tata Nano bearing No. MH 12 FU 8668	5,000/-	On 15.09.2023 between 11.00 a.m. to 3.00 p.m.			
Tata Vista bearing No. MH14DT9831 15,000/- On 15.09.2023 between 11.00 a.m. to 3.00 p.m.					
2. The Earnest Money Deposit (EMD) is fixed as stated above. The inspection of the all Moveable Assets					

11.00 a.m. to 3.00 p.m. The Last date of submission of e-tenders is on 22.09.2023 upto 4.00 PM. For 03 Cars date of e-auction is as mentioned below

Name of Car	Date of E-Auction and Time
Honda Civic bearing No. MH 14 BC 9016	27.09.2023, 11 AM - 12 Noon
Tata Vista bearing No. MH 14 DT 9831	27.09.2023, 12.30 PM - 1.30 PM
Tata Nano bearing No. MH 12 FU 8668	27.09.2023, 2.00 PM - 3.00 PM
14 70 17 - 1 - 1 - 1 10 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1	

3. The offer of H1 [Highest Bidder] will be placed before the Hon'ble High Court, Bombay for confi

The sale of said movable assets will be conducted as per the terms and conditions of sale

The Sale Notice and Terms and Conditions of Sale will be made available on the websites of the Hon ble High Court, Bombay at www.bombayhighcourt.nic.in, Ministry of Corporate Affairs at www.mca.gov.ir

and on the website of RailTel Corporation of India Limited at https://olauction.enivida.com 5. The fee structure of E-Auction to be conducted by selling agent namely M/s Railtel Corporation of India

limited a Miniratna Central Government (PSU) under Ministry of Railway, Government of India, is

i. OL office and Ministry will not pay for the services rendered by the empanelled agencies in the case of successful auction ii. For sale price upto Rs. 1 Lakh, the empanelled agency will charge 10% of the bid from su

bidder. iii. A fixed amount of Rs.20,000/- will be charged by empanelled agency from successful bidder for sal

price up to Rs. 20 Lakhs, iv. A fixed amount of Rs.25,000/- will be charged by empanelled agency from successful bidder for sal price above Rs.20 Lakhs but less than Rs.50 Lakhs,

 A fixed amount of Rs.30,000/- will be charged by empanelled agency from successful bidder for sai price above Rs.50 Lakhs, In the case of unsuccessful auction (for reasons not attributed to empanelled agencies), OL sha

reimburse the operational cost to empanelled agency which shall not be more than Rs.10,000/- fo

vii. Any liabilities/duties/taxes/cess incurred on the property being sold will have to be cleared by the

spective bidder.

iii. The Offer Price shall be exclusive of taxes such as Tax Collected at Source (TCS), Tax Deducted a

Source (TDS) etc. and offer price would be net amount ix. The Rule of Caveat Emptor shall be applicable.

(CHANDAN KUMAR) OFFICIAL LIQUIDATOR

HIGH COURT, BOMBAY 5th Floor, Bank of India Building, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone :- 22670024 / 22675008. E-mail : samapakmum@yahoo.com

AU SMALL FINANCE BANK LIMITED (A Scheduled Commercial Bank) Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911RJ1996PLC011381)

APPENDIX IV [SEE RULE 8(I)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) under the "Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice on the date as mentioned below calling upon the borrowers to repay the amount mentioned in the said notice within 60 days from the date of receipt of the said notice as per the details given in below table:

Name of Borrower/Co-Borrower/ Mortgagor/Guarantor/Loan A/c No.	13(2) Notice Date & Amount	Description of Mortgaged Property	Date of Possession Taken
(Loan A/C No.) L9001060715511840 & L9001061121483360, Baitulla Jabar Chaudhary (Borrower), Smt. Noorjaha Baitullah Chaudhary (Co -Borrower),	17-May-23 ₹ 16,89,693/- Rs. Sixteen Lac Eighty-Nine Thousand Six Hundred Ninety-Three Only and ₹ 2,30,531/- Rs. Two Lac Thirty Thousand Five Hundred Thirty-One Only as on 15-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Freehold - Within Municipal Limit Flat No 201 On 2Nd Floor, A Wing, Building No En/3 In The Building Known As "Rose Building" Evershine Nagari Chs Ltd, Village-Waliv, Tehsil- Vasai ,Dist-Thane,Maharashtra Admeasuring 383 Sqft East: Open Plot West: Building No 2 North: Building No 1 South: Building No 4	22-Aug-23
(Loan A/C No.) L9001061124543541, Arjun Jyotiba Sawant (Borrower)	19-May-23 ₹ 2,81,117/- Rs. Two Lac Eighty-One Thousand One Hundred Seventeen Only as on 18-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Flat No 402, Fourth Floor, Shri Mangal Apartment, Chsl, Sr No 71, A Wing, Vill - More, Tehsil - Vasai, Dist-Thane, Maharashtra Admeasuring 550 Sq.Ft.	22-Aug-23
(Loan A/C No.) L9001060122054920, New Ram Rahim Milk Agency (Borrower), Azad Rajjak Shaikh (Co- Borrower),	17-May-23 ₹ 14,13,873/- Rs. Fourteen Lac Thirteen Thousand Eight Hundred Seventy-Three Only as on 15-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Municipal Corporation Flat No 204 Sameer Apartment S No 155 Kamatghar Thane Bhiwandi, Dist-Thane, Maharashtra Admeasuring 450 Sqyds	23-Aug-23
(Loan A/C No.) L9001060714748912, Sunanda Karan Rajpurohit (Borrower), Karan Kesarsingh Rajpurohit (Co- Borrower),	17-May-23 ₹ 19,91,759/- Rs. Nineteen Lac Ninety- One Thousand Seven Hundred Fifty-Nine Only as on 15-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Freehold - Within Municipal Limit D/103 Shanti Sagar Bldg Lodha Heaven Kalyan Shil Rd Nilje Dombivli East Dombivli Thane Kalyan,Maharashtra Admeasuring 530 Sqyds	23-Aug-23
(Loan A/C No.) L9001060121615778, Akesh Foot Wear (Borrower), Akesh Mahendra Jadhav (Co-Borrower), Mahendra Hiru Jadhav (Co-Borrower)	17-May-23 ₹8,20,168/- Rs. Eight Lac Twenty Thousand One Hundred Sixty-Eight Only as on 15-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Gram Panchayat Flat No 04 Ground Floor Plot No 17 Siddhivinayak Apartment Thane Murbad,Dist- Thane, Maharashtra Admeasuring 800 Sqyds	23-Aug-23
(Loan A/C No.) L9001060126917137, Jai Ambe Kirana & General Stores (Borrower), Ramlakhan Maurya (Co- Borrower), Dilipkumar Sevalal Maurya (Co-Borrower) Omprakash Sevalal Mourya (Co-Borrower)	17-May-23 ₹ 18,82,468/- Rs. Eighteen Lac Eighty- Two Thousand Four Hundred Sixty-Eight Only as on 15-May-23	All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Municipal Corporation-Shop No 01, 02, Basuri Apartment Near Gopal Nagar Ambernath Tahashil, Dist-Thane, Maharashtra Admeasuring 114 Sqyds	23-Aug-23

The borrower having failed to repay the amount, therefore notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein above mentioned table in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said [Act 2002] read with Rule 8 of the said rule on the date mentioned in the above table

'The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.' The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) for the amount and interest thereon mentioned in the above table.

Date : 25/08/2023 Place : Mumbai

Authorised Officer AU Small Finance Bank Limited

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **ORIGINAL ORDINARY CIVIL JURISDICTION COMPANY PETITION NO. 488 OF 2015**

In the matter of Companies Act, 1 of 1956; And

In the matter of Elder Pharmaceuticals Limited (In Liquidation

NOTICE FOR SALE OF MOVABLE AND IMMOVEABLE ASSETS BY THE OFFICIAL LIQUIDATOR, HIGH COURT, BOMBAY AS LIQUIDATOR OF ELDER PHARMACEUTICALS LIMITED (IN LIQUIDATION) THROUGH E-AUCTION
1. Pursuant to the order dated 18.08.2023, passed by the Hon'ble High Court

Bombay on Official Liquidator's Report No.115 of 2023, offers/bids an invited from the intending purchasers to purchase the following Movable and Immoveable asset owned by Elder Pharmaceuticals Limited (In Liquidation), whose details are mentioned below. The sale is on "as is where is and whatever there is basis" and as per inventory of the value by inviting competitive bids through E-Auction to be conducted by selling agent namely M/s Railtel Corporation of India limited a Miniratna Central Government (PSU) under Ministry of Railway, Government Of India on its website: https://olauction.enivida.com and may also take help from the contacts: - Farhan Alvi 8448288992, Amrendra Kumar 8448288980 & Anand Kumar 9355030602. The intending purchasers have to register themselves on the portal 2 to 3 days prior to the last date of submission of online Earnest Monet Deposit. The sale is subject to confirmation by the Hon'ble High Court, Bombay (Through e-auction). The details of movable and immoveable assets as below: -

I. Movable and Immoveable assets of the Company (In Liquidation) Situated at	Rs.
Plot No.788, Indira Nagar Colony, Phase II, Dehradun, Uttarakhand	 50,00,000/-

Only) for Movable and Immoveable Assets. The inspection of the subject Movable and Immoveable assets will be allowed to the intending purchasers on 04.09.2023 between 11.00 a.m. to 4.00 p.m. at Plot No.788, Indira Nagar Colony, Phase II, Dehradun, Uttarakhand. The Last date for submission of e-tenders is 14.09.2023 and Date of e-auction is on 21.09.2023 at 04:00 pm.

The offer of H1 [Highest Bidder] will be placed before the Hon'ble High Court.

Bombay for confirmation through the Official Liquidator's Report.

The sale of said movable and immoveable assets will be conducted as pe the terms and conditions of sale which will be made available from the office of the undersigned on any working day during office hours on payment of

The Sale Notice is also available on the websites of the Hon'ble High Court Bombay at www.bombayhighcourt.nic.in, Ministry of Corporate Affairs at www.mca.gov.in and on the website of RailTel Corporation of India Limited at https://olauction.enivida.com
The fee structure of E-Auction to be conducted by selling agent namely M/s

Railtel Corporation of India limited a Miniratna Central Government (PSU)

under Ministry of Railway, Government Of India, is hereunder: I. OL office and Ministry will not pay for the services rendered by the empanelled agencies in the case of successful auction, ii.A fixed amount of Rs.20,000/- will be charged by empanelled agency from

successful bidder for sale price up to Rs. 20 Lakhs. iii.A fixed amount of Rs.25,000/- will be charged by empanelled agency from successful bidder for sale price above Rs.20 Lakhs but less than Rs.50

iv.A fixed amount of Rs.30,000/- will be charged by empanelled agency from successful bidder for sale price above Rs.50 Lakhs,

v.In the case of unsuccessful auction (for reasons not attributed to empanelled agencies), OL shall reimburse the operational cost to empanelled agency which shall not be more than Rs.10,000/- irrespective of the number of lot / auctioneer.

Dated this 25th day of August 2023

OFFICIAL LIQUIDATOR HIGH COURT, BOMBAY 5TH Floor, Bank of India Building Mahatma Gandhi Road, For Telephone: - 22670024 / 22675008 samapakmum@yahoo.com

NOTICE is hereby given to the public at large that we are investigating the title of Lorette Ville Co-operative Housing Society Limited, a society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, under registration No. BOM/HSG-5434 of 1978, having its registered address at 25/E, Main Avenue, Santacruz (West), Mumbai 400 054, ("the said Society") in respect of the property more particularly described in the First Schedule hereunder written and also title/entitlement of Aum ZYJ Developers LLP, a limited liability partnership incorporated under the Limited Liability Partnership Act, 2008 having its registered address at 701 Sidrah, 110, Corner of 8"& S.V. Road, Khar (west), Mumbai-400 052 (the said Developer) as Developer who have acquired development rights in respect of the said Property from the Society vide Development Agreement dated 18th July, 2023 (said Development Agreement) executed by the said Society and its members in favour of the said Developer and same is duly registered with the Office of Sub-Registrar of Assurances at Bandra-9 under serial no BDR-9-11977 of 2023.

The Society has represented to the Developer as follows-

1. The Society derives title to the plot of land and the Building more particularly described in the First Schedule hereunder written, by virtue of Indenture of Conveyance dated 21" April, 1981 (said Indenture of Conveyance) executed by and between Sybil Clotilde Saldanha and William Stephen Saldanha (as the Vendors) and Smt. Queenie Lobo partner of Allied Corporation (as Confirming Party) and the Society (as the Purchaser) and which is registered with the Sub-registrar of Assurances at Bombay under seria

The originals of earlier title deeds Viz. 1) Indenture of Conveyance dated 27th June 1942 executed between Maneckii Hormuaii Gazdar (as the Vendor therein) and Sybil Clotilde Saldanha and William Stephen Saldanha, (as the Purchasers therein) and registered with the Sub-Registrar of Assurances of Bandra at Bombay under serial No. 1326 of Book No. I on 29th August, 1942 and 2) Agreement for Sale dated 26th December, 1974, executed between Sybil Clotilde Saldanha and William Stephen Saldanha, (as the Vendors therein) and Smt. Queenie Lobo partner of Allied Corporation (as the Purchasers therein), are misplaced and the same are not traceable in spite of diligent search.

Presently the Society comprises of 11 (eleven) members (the "Members") who hold shares of the Society (the "Shares") and hold the 11 (eleven) flats in the Existing Building (the "Existing Flats") and one garage (the "Existing Closed Garage"). As per the records available with the Society, the names of the Members, the details of the Existing Flats, Shares and the Existing Closed Garage held by them, are set out in the Second Schedule hereunder writter

Any person having any claim against the Society and/or over the Property by way of sale exchange inheritance, agreement, contract, mortgage (equitable or otherwise) partnership, joint venture, development rights, family arrangement, maintenance bequest, possession, lease, tenancy, license, lien, charge, lis-pendense, pledge guarantee, loans, advances, injunction or any other attachment, or under any decree order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, easement, gift, lease, leave and license, trust, right of residence maintenance and/or against any of the Members and/or their Existing Flats and/or the Existing Closed Garage, and/or against the development rights granted by the Society and its members to the said Developer and/or on the basis of any document executed by the said Developer in respect of their entitlement or any part thereof and/or on the basis of the said misplaced documents or any one of them or otherwise howsoever are required to notify the same in writing along with supporting documents to the undersigned at our office at "Swagatam" 4th Floor, Plot No. 141, S.V. Road, Opp. Khar Police Station Khar (W), Mumbai – 400 052 within 14 days from the date hereof, failing which the claims and/or objections, if any, shall be considered as waived/ abandoned and we will issue title certificate to the said Society in respect of the said Property and Developer's entitlement therein pursuant to the said Development Agreement without reference to such claims and/or objections, if any.

THE FIRST SCHEDULE

(Description of Property)
All that piece or parcel of land bearing Survey No. 367 Hissa No. 1 (part), City Survey No (CTS) No. G/604, Plot No. E-25 of Maneckji Gazdar Private Scheme, admeasuring 1162 square yards or thereabout equivalent to 965.7 square meters or thereabouts as per the Indenture of Conveyance and the Property Card, situate, lying and being at 25/E, Main Avenue, Santacruz (West), Mumbai 400 054 together with a building known as "Lorette Ville" standing thereon having 2 wings each comprising of ground floor plus 2 upper floors having total of eleven flats and one garage, and bounded as follows:

On or towards North - by Main Avenue On or towards South - by Plot No.E-24 On or towards East - by Sarojini Road On or towards West - by Plot No.E-34

THE SECOND SCHEDULE (Details of the Members' Existing Flats, Existing Closed Garage and shares)

Flat No.	Name of Member	Floor	Existing Carpet Area (in sq.ft.)	Garage	Distinctive No.	Certificate No.
A-1	Mrs. Celine Henrietta Claudiana Pinto, Mrs.Anna Maria Sharon Pinto, Mr.lan Rishi Pinto	Ground	604		51-55	11
A-2	Mrs. Luzia Cherian	Ground	1101		21-25	5
A-3	Mr. Kevin Saldanha & Mrs. Doris Saldanha	First	1738		1-5	1
A-4	Mr. Narendra Singh Khambay & Mrs. Sunit Kaur Khambay	Second	654		26-30	6
A-5	Mr. Kevin Saldanha & Mrs. Bernedette D'silva	Second	1174		31-35	7
B-1	Mr J. W. Netto	Ground	684	1	36-40	8
B-2	Mr. Anand Prabhu	Ground	778		41-45	9
B-3	Mr. George Oaks & Co. Private Ltd. (signing authority- Mr. Krishna Kumar)	First	728		46-50	10
B-4	Mrs. Kajal Ghosh Rao & Gopal Rao	First	728		6-10	2
B-5	Society of Sisters of Saint Aloysius (signing authority-sister Philomina T.M)	Second	728		11-15	3
B-6	Society of Sisters of Saint Aloysius (Signing authority-Sister Lissyamma Mathew)	Second	728		16-20	4
			9645			

Partner

वैंक ऑफ़ बड़ीदा Zonal Stressed Asset Recovery Branch Meher Chambers, Ground Floor, Dr. Sunderla Bank of Baroda Rabi Mara Con Batter R Bank of Baroda
Behl Marg, Opp. Petrol Pump,
Ballard Estate, Mumbai - 400 001, India

Tel No.: +91 22 4368 3801, 4368 3802, 4368 3803

E-mail: armbom@bankofbaroda.com Web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 05.02.2020. calling upon the Borrower M/s. Reliable Construction 24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Opp. Milan Sub-way, Santacruz (West), Mumbai 400 054, Mr. Sadanand Raju Shetty (Partner/Guarantor) Office No. 22,23,24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Santacruz (West) Mumbai 400 054, M/s Gulraj Housing Pvt. Ltd. (Guarantor) Office No. 22,23,24, Dheeraj Heritage, 3rd Floor, S.V. Road, Santacruz (West) Mumbai 400 054, Mr. Uday B Shetty (Guarantor) R/o Flat No. 1703, 7th Floor, A-wing, Land Mark CHS Ltd. Morachi Wadi, D.D. Ambedkar Road, Naigaon, Dadar, Mumbai 400 014, Mr. Meghnath Shetty (Guarantor) R/o Flat No. 604, 6th floor, Suraj Venture B CHS Ltd. Final Plot No. 494-C & E, Bhagoji Keep Road, Mahim, Mumbai 400 016, Mr. Taranath M Shetty (Partner/Guarantor) R/o 1, Popular Apartment, Santacruz, Mumbai 400 054 to repay the amount mentioned in the notice being aggregating Rs. 15,70,61,955.66 (Rupees Fifteen Crores Seventy Lakhs Sixty One Thousand Nine Hundred Fifty Five and Paise Sixty Six Only) as on 31.01.2020 (interest applied up to 41.01.2020) 31.01.2020), within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the security interest (Enforcement) Rule 2002 on this 22nd day of August, 2023. The borrower/guarantors and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of aggregating Rs. 15,70,61,955.66 (Rupees Fifteen Crores Seventy Lakhs Sixty One Thousand Nine Hundred Fifty Five and Paise Sixty Six Only) as on 31.01.2020 (interest particularly 12.104.0320) applied up to 31.01.2020).

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:

Mortgage Charge on the Share in the undivided rights on the project land

admeasuring 5693.04 Sq. Mtrs. Of Plot bearing CTS No. 25 (pt), 62(pt), 63 (pt) to 72(pt), of Dharavi Division, Dr. Ambedkar Nagar SRA CHSL., at Matunga Labour Camp, Dharavi, Mumbai. Boundaries: On or towards North-by Slums, on or towards the South- by 13,40 D.P Road., on or towards the West- by

Date: 22.08.2023 Place: Mumbai

Authorized Officer Bank of Baroda, ZOSARB - Mumbai

ALICON CASTALLOY LTD.

L99999PN1990PLC059487

Registered Office: Gat No.1426, Village Shikrapur, Taluka Shirur, District Pune, Pin: 412208, Maharashtra, India E-Mail: investor.relations@alicongroup.co.in

Telephone: +91 02137 677100 Website: www.alicongroup.co.in NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING AND

PROCESS FOR EMAIL REGISTRATION lotice is hereby given that the 33rd Annual General Meeting ('AGM')

of the Members of Alicon Castalloy Limited will be held on Wednesday September 20, 2023 at 11:00 A.M (IST) through Video Conferencing 'VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as stated in the Notice convening the said AGM.

The AGM has been convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/ 4 dated January 5, 2023 issued by SEBI ('Circulars'). The Company has entered into an agreement with National Securities Depository imited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a membe using remote e-Voting system as well as voting on the date of the AGM will be provided by NSDL. In compliance with the aforesaid Circulars, the Notice of AGM along

with Annual Report for the Financial Year 2022-23 will be emailed to Member at the email ID registered by them with the Company Depository Participants. The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.alicongroup.in and also or the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The process for registratio of e-mail addresses is as under:-

(i) For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Universal Capital Securities Private Limited Registrar and Share Transfer Agent at info@unisec.in.

ii) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participants.

This notice is being issued for the information and benefit of all the nembers of the Company and is in compliance with the applicable Circulars of the Ministry of Corporate Affairs and Securities and

Exchange Board of India. Book Closure for the purpose of AGM and Final Dividend

n accordance with the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members of the Company will remain closed from 15th

September, 2023 to 20th September, 2023 (both days inclusive). For Alicon Castalloy Limite

Place: Shikrapur, Dist. Pune Date: August 23, 2023

(Vimal Gupta) **Group Chief Finance Officer**

FGP LIMITED

CIN: L26100MH1962PLC012406 Regd. Office - Commercial Union House, 9 Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel No. (022) 22070273, 22015269 Website: www.fgpltd.in; E-mail:

NOTICE OF THE SIXTY-FIRST ANNUAL GENERAL MEETING AND EVOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Sixty-First Annual General Meeting ('AGM') of the members of FGP Limited ("the Company") will be held on Wednesday, September 20, 2023 at 3.30 p.m. (I.S.T.) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 11, 2023, without physical presence of the

embers at a common venue. compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made ereunder, read with General Circulars Nos. 10/2022 dated December 28, 2022 alongwith the General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022, dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 espectively, issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with SEBI Circular dated January 5, 2023 alongwith the SEBI Circulars dated January 15, 2021, May 12, 2020 and May 13, 2022, the Company has sent the Annual Report 2022-23 along with Notice of the AGM on August 26, 2023, through electronic mode to all the members whose email IDs are registered with

the Depository Participant(s), the Company/ Bigshare Services Pvt Ltd, the Company's Registra and Share Transfer Agents ('RTA'). The Annual Report of the Company for the FY 2022-23 along with Notice of AGM and e-voting instructions is also available on the Company's website (www.fgpltd.in), website of the Stock Exchange i.e. BSE Limited (www.bseinda.com) and also on the website of National Securities

Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically "remote e-voting") as well as e-voting during the AGM through e-voting services of NSDL is

respect of all the businesses to be transacted at the AGM.
The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity shan capital of the Company as on **Wednesday**, **September 13, 2023 ("cut-off date")**. Any person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner aintained by the Depositories/RTA as on the cut-off date only shall be entitled to cast vote either hrough remote e-voting or e-voting at the AGM. Any person who acquires the shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on out-off date, may follow instructions given in the Notice of AGM to cast their vote and attend the AGM.

The remote e-voting period shall commence from 09.00 a.m. (I.S.T.) on Sunday, September 17 2022 and will end at 5.00 p.m. (I.S.T.) on Tuesday, September 19, 2023. During this period Members can select EVEN 125189 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. on Tuesday, September 19, 2023. A vote once cast of

the resolution, would not be allowed to be changed subsequently.

The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM. Those Members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members, who have cast their vote by remote e-voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. The procedure and manner to attend AGM and cast vote using e-voting system of NSDI has been provided in the Notice of AGM.

The members of the Company who have not registered their email address can register the sa as per the following procedure:

The Members of the Company may get their email addresses registered with Company's RTA by providing a Form ISR-1 duly filled and signed by the Member together with the supporting documents as stated therein. The Company has already sent letters to shareholders for furnishing the requisite details as per SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023.

The members holding shares in demat form may get their email address registered with the respective Depository Participant(s).

respective Depository analogisation. However, for receiving soft copy of Annual Report of FY 2022-23 and Notice of 61st AGM, such members may send an email to investors@fgpltd.in alongwith their details such as Name of shareholder, DPID/Client ID, PAN and mobile number in case of any queries relating to e-voting, with respect to remote e-voting or e-voting at the AGM and members may contact NSDL on evoting@nsdl.co.in 022 - 4886 7000 or contact Ms. Pallavi Mhatre,

Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or refer to the Frequently Asked Questions (FAQs) section / e-voting user young@nsai.co.in or reter to the Frequency reason on https://www.evoting.nsdl.com. annual for shareholders available at the Downloads section on https://www.evoting.nsdl.com. For FGP Limiter

Company Secretary and Compliance Officer

Vandana Joshi

Place: Mumba Date: August 26, 2023

१२ नव®शक्ति।मुंबई, रविवार, २७ ऑगस्ट २०२३ जाहीर उदघोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये)

		(1.1), (+)4 +41 (3(14))
	राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लि	मिटेडच्या धनकोंच्या माहीतीकरीता
	संबं	धेत तपशील
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड
?	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	फेब्रुवारी १, २००२
ņ	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित /नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक - मुंबई
Х	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर / लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु४५२०१एमएच२००२पीटीसी१३४७६०
ч	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	दुकान क्र. २७, १ला मजला, राईट ब्लिस कांदिवली दत्तात्रय सीएचएसएल, डहाणूकरवाडी, कांदिवली, मुंबई - ४०००६७.
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	ऑगस्ट २५, २०२३
G	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	फेब्रुवारी २१, २०२४
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	नाव : अमित विजय कारिया नॉर्चणी क्र. आवबीबीआय/आयपीए ००१/आयपी - पी०२६००/२०२१ -२२/१३९६९ एफफ क्र.: एए१/१३९६९/०२/२४१२२३/१०५३०३ वैध डिसंबर २४. २०२३ पर्यंत
٩	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल	नॉरणीकृत पत्ता: ४०५, हिंद राजस्थान बिल्डॉंग, डी.एस. फाळके रोड, दादर पूर्व, मुंबई - ४०००१४ इ-मेल: amit.karia@yahoo.co.in
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण	पत्रव्यवहार पत्ता :
	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	नोंदणीकृत पत्त्याप्रमाणेच
		नोंदणीकृत ई-मेल :
		cirp.ritedevelopers@gmail.com
११	दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	सप्टेंबर ८, २०२३ (आदेश मिळाल्याच्या तारखेपासून १४ दिवस)
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड, २०१६ च्या कलम ५ (८) च्या खंड (एफ) नुसार रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत वाटप
१३	करण्यासाठी उरलेल्या नादारी व्यावसायिकांची नाघे (प्रत्येक वर्गासाठी तीन नाघे)	१. आयपी मनिष मोतीलाल जाजू (आयबीबीआय/आयपीए ००१/आयपी-पी०००३४/२०१६ - १७/१००८७) २. आयपी हेमंत जे मेहता (आयबीबीआय/आयपीए ००१/आयपी-पी०००२७/२०१६ - १७/१००६०) ३. आयपी यतीनकुमार एस शहा (आयबीबीआय/आयपीए ००१/आयपी-पी०१७८५/२०१९ - २०/१२७६४)
१४	(ए) संबंधित फॉर्म्स आणि (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत:	(ए) क्लेम फार्म डाऊनलोड करण्यासाठी वेब लिंक: www.ibib.gov.in/downloadforms.html (बी) पत्रव्यवहार ईं-मेल आयडी: cirp.ritedevelopers@gmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ यांनी ऑगस्ट २५, २०२३ रोजी तिच्या आदेश द्वारे आदेश क्र. सीपी क्र. १०२९/एमबी-आयव्ही/२०२२ अंतर्गत राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या नादारी निर्णय प्रक्रिय

राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या धनकोंना यादारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब क. १० समोरील पत्त्यावर १८ जल २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. त्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यग्

टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. बाब क्र. १२ सापेक्ष सूचीबद्ध केलेल्या श्रेणीमधील कोणत्याही वित्तीय धनको प्रपत्र सीए-लागू नसलेले मधील श्रेणीच्या अधिकृत प्रतिनिध नात्र अ. १. राजाच सुचनकु करण्या वर्गानवार कारायात्र ति नाराय चन्या वर्ग कार्यः राज्यः राज्यः वर्गानवार वर्गानव इत्युचन वर्गे करणात्रती वाद्य ४. १ सारीस सुचिद्ध दीना तरारी व्यवसायकामधून त्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करू शकत दाल्यांच्या खोटी किंवा दिशाभूल करणारे पुराल्यांच्या सादरीकरण दंडास पात्र असेल.

दिनांक : ऑगस्ट २७, २०२३ राईट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अंतरिम निर्णय व्यावसायि ठिकाण : मुंबई **एफए क्र.:** एए१/१३९६९/०२/२४१२२३/१०५३०३ वैध डिसेंबर २४, २०२३ पर्यंत

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला मोठुया प्रमाणावर सूचना देण्यात येत आहे की, आम्ही **लॉरेट विले को–ऑपरेटिव्**ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या तरतुदींनुसार नोंदर्ण क्रमांक बीओएम/एसएसजी-५४३४/ १९७८ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सोसायटीच्या शीर्षकाची चौकशी करत आहोत. त्याचा नोंदणीकत पत्ता २५/ए. मेन अव्हेन्य. सांताक्रझ (पश्चिम). मंबर्ड xooo4x. (''मदर मोमायटी'') येथे मालमत्तेच्या संदर्भात विशेषतः येथे लिहिलेल्या **पहिल्या** अनुसूचीमध्ये वर्णन केलेला आहे आणि तसेच **एयूम झेडवायेजे डेव्हलपर्स एलएलपी** चे शीर्षक/हक्क, मर्यादित दायित्व भागीदारी मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ अंतर्गत अंतर्भूत केलेली ज्यांचे नोंदणीकत कार्यालय ७०१ सिद्राह, ११०, ८ चा कॉर्नर आणि एश.व्ही. रोड. खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ **(उक्त विकासक)** येथे असून विकासक म्हणून ज्यांनी १८ जुलै २०२३ रोजीच्या विकास कराराद्वारे सोसायटीकडून उक्त मालमत्तेच्या संदर्भात विकास हक्क संपादन केले आहेत (सदर विकास करार) सदर सोसायटीने अंमलात आणला आहे आणि त्याचे सदस्य उक्त विकासकाच्या नावे आहेत आणि ते वांद्रे-९ येथील सब-रजिस्टार ऑफ ॲश्यरन्सच्या कार्यालयात अनुक्रमांक नं २०२३ चा बीडीआर-९-११९७७ अंतर्गत नोंदणीकृत आहेत. सोसायटीने विकासकाला खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे -

- सिबिल क्लोटिल्ड सल्दान्हा आणि विल्यम यांनी आणि त्यांच्या दरम्यान २१ एप्रिल १९८१ रोर्ज अंमलात आणलेल्या कन्व्हेयन्सच्या इंडेंचरच्या आधारे, याखालील पहिल्या शेड्यूलमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या जिमनीच्या भूखंडावर आणि इमारतीचे नाव सोसायटीने प्राप्त केले आहे स्टीफन साल्दान्हा (विक्रेते म्हणून) आणि अलाईड कॉर्पोरेशन (कन्फर्मिंग पार्टी म्हणून) श्रीमती क्वीनी लोबो भागीदार आणि १९८१ च्या अनुक्रमांक बीओएम-१२२६ अंतर्गत बॉम्बे येथील सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्सकडे नोंदणीकृत सोसायटी (खरेदीदार म्हणून) यांच्या दरम्यान झाला
- पूर्वीच्या टायटल डीडचे मूळ उदा. १) मानेकजी होर्मुआजी गझदार (त्यातील विक्रेता म्हणून) आणि सिबिल क्लोटिल्ड साल्दान्हा आणि विल्यम स्टीफन साल्दान्हा (त्यातील खरेदीदार म्हणून) यांच्यात दिनांक २७ जून १९४२ रोजी इन्डेयुच्युअर ऑफ कन्व्हेयन्स अंमलात आणला गेला आणि २९ ऑगस्ट १९४२ रोजी पुस्तक क्रमांक २ चा अ. क्र. १३२६ अंतर्गत बांद्रा येथील बोम्बेरियलच्य सब-रजिस्ट रार ऑफ ॲश्युरन्समध्ये नोंदणीकृत आणि २) सिबिल क्लोटिल्ड सल्दान्हा आणि विल्यम स्टीफन सल्दान्हा (त्यातील विक्रेते म्हणून) आणि अलाईड कॉर्पोरेशनच्या भागीदा (त्यातील खरेदीदार म्हणून) श्रीमती क्वीनी लोबो यांच्यात २६ डिसेंबर १९७४ रोजी झालेल विक्रीचा करार गहाळ झाला आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत.
- सध्या सोसायटीमध्ये ११ (अकरा) सदस्य ("सदस्य") आहेत ज्यांच्याकडे सोसायटीचे शेअर्स (''शेअर्स'') आहेत आणि विद्यमान इमारतीमधील ११ (अकरा) सदनिका आहेत (''विद्यमान फ्लॅट्स'') आणि एक गॅरेज (''विद्यमान बंद गॅरेज''). सोसायटीकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, सभासदांची नावे, त्यांच्याकडे असलेले विद्यमान सदनिका, शेअर्स आणि विद्यमान बं गरेज यांचा तपशील येथे लिहिलेल्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमुद्र केला आहे.

गेसायटी आणि/किंवा मालमत्तेवर विक्री, देवाणघेवाण वारसा, करार, कंत्राट, तारण (समान किंव अन्यथा), भागीदारी, संयुक्त उपक्रम, विकास हक्क , कुटुंब व्यवस्था, देखभाल, मृत्युपत्र, ताबा भाडेपदा. भाडेकरार. परवाना. धारणाधिकार. शल्क. प्रलंबित खटले. तारण. हमी. कर्ज. अग्रिम. मनाई आदेश किंवा इतर कोणतेही संलग्नक किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसल किंव वैधानिक प्राधिकरणाने पारित केलेल्या कोणत्याही डिक्री. आदेश किंवा निवाडा अंतर्गत किंवा लवाद. आराम, भेटवस्तू, भाडेपट्टी,संमती आणि परवानगी, ट्रस्ट, राहण्याचा हक्क, देखभाल आणि/किंवा कोणत्याही सदस्याविरुद्ध आणि/किंवा त्यांचे विद्यमान सदिनका आणि/किंवा विद्यमान बंद गॅरेज. आणि /किंवा मंजर केलेल्या विकास अधिकारांच्या विरोधात सोसायटी आणि तिचे सदस्य उक्त डेव्हल-एला आणि/किंवा उक्त डेव्हलपरने त्यांच्या हक्काच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या मंदर्भात अंमलात आणलेल्या कोणत्याही दस्तऐवजाच्या आधारावर आणि/किंवा सांगितलेल्या गहाळ झालेल्या ठिकाणी दिलेल्या दस्तऐवजांच्या आधारावर किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही एका किंवा अन्यथा 'स्वागतम'' ४था मजला, प्लॉट नं. १४१, एस.व्ही. रोड, समोर, खार पोलीस स्टेशन, खार (प), मंबई ४०० ०५२ येथील आमच्या कार्यालयात खाली स्वाक्षरीदारांना सहाय्यक कागदपत्रांसह ते य तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचित करणे आवश्यक आहे, असे न केल्यास, दावे आणि/िकेवा आक्षेप, जर असतील तर, माफ केले/सोडलेले मानले जातील आणि आम्ही उक्त सोसायटीला शीर्षक प्रमाणपत्र जारी करू. उक्त मालमत्तेच्या संदर्भात आणि विकासकाच्या अधिकाराच्या अनुषंगाने, असे दावे आणि/किंवा आक्षेप, जर काही असतील तर, त्याच्या संदर्भाशिवाय उक्त विकास कराराच्या अनुषंगाने.

पहिली सूची

''लॉरेट विले'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीसह त्यावर उभे राहुन प्रत्येक तळमजला आणि वरच्या मजल्यांचा समावेश असलेले २ पंख आहेत ज्यात एकूण अकरा फ्लॅट्स आणि एक गॅरेज जे २५/ए, मेन अव्हेन्यू, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथे स्थित, वसेलेल्या आणि असलेल्या इंडेंन्चर ऑफ कन्व्हेयन्स आणि प्रॉपर्टी कार्डनुसार सर्वे क्रमांक ३६७ हिसा क्रमांक १ (भाग), सिटी सर्व्हे कमांक (सीटीएस) कमांक जी/६०४. मानेकजी गझतार खाजगी योजनेचा भखंड कमांक ई-२५. ११६: चौ.यार्ड किंवा ९६५.७ चौरस मीटर किंवा त्याएवढेच आणि खालीलप्रमाणे सिमाबद्ध आहेत:-

उत्तरेकडे किंवा त्या दिशेने - मख्य अव्हेन्य. दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने - प्लॉट क्र. ई-२४ पर्वेकडे किंवा त्या दिशेने - सरोजिनी रोड. पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने - भूखंड क्रमांक ई-३४.

दसरी अनसची

दुसरी अनूसुची (सदस्यांचे विद्यमान फ्लॅट, विद्यमान बंद गरेज आणि शेअर्सचे तपशील)							
सद्निका क्रमांक	सदस्याचे नाव	मजला	विद्यमान चटई क्षेत्र (चौरस फूट)	गॅरेज	विशिष्ट क्र.	प्रमाणपत्र क्र.	
ए-१	श्रीम. सेलीन हेनरीएटा क्लॉडियाना पिंटो, श्रीम. ॲना मारिया शेरॉन पिंटो, श्री. इआन ऋषी पिंटो	तळ	६०४		५१-५५	११	
ए-२	श्रीम. लुझिया चेरियन	तळ	११०१		२१-२५	ų	
ए− ३	श्री. केविन सल्डान्हा आणि श्रीम. डोरिस सल्डान्हा	पहिला	१७३८		१-५	१	
ψ−४	श्री. नरेंद्र सिंग खांबे आणि श्रीम. सुनीत कौर खांबे	दुसरा	६५४		२६-३०	Ę	
ए-५	श्री. केविन सल्डान्हा आणि श्रीम. बर्नेडेट डी'सिल्वा	दुसरा	११७४		38-34	G	
बी-१	श्री. जे. डब्ल्यू. नेट्टो	तळ	६८४	१	₹-४०	۷	
बी-२	श्री. आनंद प्रभू	तळ	১৩৩		४१-४५	9	
बी-३	मि. जॉर्ज ओक्स अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (अधिकृत स्वाक्षरीकार – श्री. कृष्ण कुमार)	पहिला	७२८		४६-५०	१०	
बी-४	श्रीम. काजल घोष राव आणि गोपाल राव	पहिला	७२८		६-१०	7	
बी-५	सोसायटी ऑफ सिस्टर्स ऑफ सेंट अलॉयसियस (अधिकृत स्वाक्षरीकार- सिस्टर फिलोमिना टी.एम.)	दुसरा	७२८		११-१५	æ	
बी-६	सोसायटी ऑफ सिस्टर्स ऑफ सेंट अलॉयसियस (अधिकृत स्वाक्षरीकार- सिस्टर लिसीअम्मा मॅथ्यू)	दुसरा	७२८		१६-२०	Å	
			९६४५				
दिनांक २६ ऑगस्ट, २०२३ रोजी दिन्या शाह असोसिएट्ससाठी							

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३ १ ला मजला, एम.टी.एन.एल एक्स्चेंज बिल्डिंग, रघुलीला मॉलच्या पुढे, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर ३०-ए, वाशी-४००७०३.

टीओए क्र. १३१५ सन २०१६ एमएसएफसी ...अर्जदार गोंडेश्वर केमिकल्स आणि इतर

..प्रतिवादी सचना घ्यावी की. एमडीआरटी-II मधील प्रलंबित वरील पक्षकारांच्या दरम्यानच्या टीओए क. २७५ सन २०१५ मधील खटला हा दिनांक २६.०९.२०१६ रोजीचा भारत सरकार एफ. क. १८/२/२०१६ डीआरटी (६.० ३०६५ (ई)) अधिसूचित न्यायाधिकरणाच्या बदलानुसार सदर न्यायाधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे आणि सदर खटला हा सदर न्यायाधिकरणाच्या नोंदीवर टीओए क्र. १३१५ सन २०१६ म्हणून नोंदविण्यात आला आहे.

त्यामुळे तुम्हाला सदर सन्मा. न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः किंवा यथायोग्य माहिती असलेल्य विकलांमार्फत २०/०९/२०२३ रोजी स. ११.३० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत, कसूर

केल्यास योग्य तो आदेश मंजूर करण्यात येईल. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २७ जून, २०२३ रोजी दिले.

(प्रशांत समदले) प्रभारी प्रबंधक एमडीआरटी-II, मुंबई

सही /

प्रति, ३. भरत डी. क्षीरसागर....(प्रतिवादी क्र. ३)

राहणार प्लॉट क्र. ५, सर्व्हें क्र. १०, भाग १/बी-३, संगवी, तालुका हवेली, जिल्हा पुणे धारक बंगला.

🔰 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda र्डमेल

मेहेर चेंबर्स, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, पेट्रोल पंप जवळ, द. क्र.: +९१ ०२२ ४३६८ ३८०१, ४३६८ ३८०२, ४३६८ ३८०३

armbom@bankofbaroda.com वेवः www.banko

ज्याअर्थीः निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदा चे प्राधिकत अधिकारी म्हणून दि सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०५.०२.२०२० रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. रिलायबल कन्सट्रक्शन २४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. सदानंद राजु शेट्टी (भागीदार/हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, मे. गुलराज हाऊसिंग प्रा. लि. (हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. उदय बी. शेट्टी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. १७०३, ७वा मजला, ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएस लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव दादर, मंबई ४०० ०१४, श्री. मेघनाथ शेडी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, सरज व्हेन्चर बी सीएचएस लि., अंतिम प्लॉट क्र. ४९४-सी आणि ई, भागोजी कीर रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६, श्री. तारानाथ शेट्टी (भागीदार/हमीदार) रहाणार येथे १, पॉप्युलर अपार्टमेंट, सांताक्रुझ, मुंबई ४०० ०५४४ यांना सदर सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम **रू. १५,७०,६१,९५५.६६/- (रुपये पंधरा** करोड सत्तर लाख एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न व सहासष्ट पैसे मात्र) ३१.०१.२०२० रोजीस (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याज) ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या चुकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदार आणि हमीदार यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केल्याने, कर्जदार आणि हमीदा आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सहाय्यक प्रबंधक यांनी २५ **ऑगस्ट, २०२३ रोजी** सदर सरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या या कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला

विशेषत: कर्जदार/हमीदार व खालील नमृद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रू. १५.७०.६१.९५५.हह /**– (रुपये** पंधरा करोड सत्तर लाख एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न व सहासष्ट पैसे मात्र) ३१.०१.२०२० रोजीस (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याजाच्या) भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन:

बिगर कृषी स्थावर मिळकतीचे नोंदणीकृत गहाण (मोकळी जमीन), मोजमापित ३४४ सेंट्स, एस. क्र. १६६/२ एपीआय, १६६/२ एपी२, १६६/२एपी, ११/१५डीपीआय, ११०/१५डीपी२ आणि १६६/२एपी३, मारपाडी गाव येथे, मूदबिद्री, मारपाडी येथे स्थित, गाव, मूदबिद्री, हुबळी, मँगलोर, तालुक, नोंदणी उपजिल्हा मूदबिद्री अंतर्गत, गुलराज हाऊसिंग प्रा. लि. च्या मालकीची डी के डिस्ट्रिक्ट सीमाबध्द: उत्तरेकडे:- सर्वेक्षण उपविभागाच्या जमिनीद्वारे, पूर्वेकडे:- एस. डी. लाईन, पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने:- सर्वेक्षण लाईन, दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने:- सर्वेक्षण लाईन

प्राधिकत अधिकारी दिनांक: २५.०८.२०२३ झेडओएसएआरबी-मुंबई, बँक ऑफ बडोदा ठिकाण : मुंबई

जोस्ट'स इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड Josts

सीआयएन क्र.: एलं२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२ नोंदणीकृत कार्यालय: ग्रेट सोशल बिल्डिंग, ६० सर फिरोजशाह मेहता मार्ग , मुंबई -४००००१ दरध्वनी क्र. ९१ -२२ -६२६७४०००/ २२७०४०७१ वेबसाइट: www.jost.com ईमेल: jostsho@josts.ir

११६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-व्होटींग आणि बुक क्लोजर बद्दल माहिती

प्राद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ११६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (११६ वी ए जी एम) मोमवार दिनांक १८. सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणनेलेनसार द्यारी ०२ ००० वाजता (''भारतीय प्रमाणवेळेनुसार'') व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (''व्ही सी'') आयोजित केली जाईल. / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (''ओ ए व्ही एम'') कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) नुसार ११६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूट केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्याची सुविधा विनियम, २०१५ सामान्य परिपत्रक क्रमांक १४ /२०२० , १७ २०२० , २० /२०२० , ०२ /२०२१ , १९ /२०२१ , ०२ /२०२२ आणि १० /२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२० १ एप्रिल २०२० . ३ मे २०२० रोजी वाचले. दिनांक १३ जानेवारी २०२१ . दिनांक ८ डिसेंबर २०२१ . दिनांक मे २०२२ आणि दिनांक २८ डिसेंबर २०२२ , अनुक्रमे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (''एम सी ए परिपत्रक''' आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी /सीआयआरपी/सीआयआरपी/२०२०/७९ द्वारे जारी, सेबी/एचओ /सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी /२०२१ /११ . सेबी/एचओ /सीएफडी /सीएमडी २ /सीआयआर /पी/२०२२/६२ आणि सेबी /एचओ /सीएफडी /पीओडी-२ /पी /सीआयआर /२०२३/४ १५ जानेवारी २०२१ , १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ रोजी सिक्युरिटीज

अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी परिपत्रक'') द्वारे जारी केले आहे . उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाचे पालन करून, २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह ११६) व्या एजीएमची सूचना, दिनांक २६) ऑगस्ट २०२३) रोजी सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आली आहे. ज्यांचे ई- मेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट (''आरटीए'') किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रसकडे (''डीपी'') नींदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.josts.com, बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहेत. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ ते दिनांक १८ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समावेश) या कालावधीत सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

कंपनी कावदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी चे विनियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम २०१५ (सुधारित केल्यानुसार) आणि सीबीआय, एमसीए आणि सीबीआयसाठी कंपनी आपल्या सभासदांना या एजीएममध्ये . त्र्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भात रिमोट ई-वोटिंगची सुविधा देत आहे, ज्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्य सेवा उपलब्ध केल्या आहेत.

रेमोट ई-व्होटिंग कालावधी शुक्रवार, दिनांक १५) सप्टेंबर, २०२३ रोजी (सकाळी ०९.००) पासून सुरू होईल आणि रविवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२३ (संध्याकाळी ०५.००) रोजी संपेल. या कालावधीत कंपनीचे सदस्य एकतर भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांची नावे सदस्य/ लाभार्थी लकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदवली गेली आहेत. त्यांना रिमोटच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएममध्ये ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग. त्यानंतर मतदानासाठी ई-वोटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. जे सभासद व्हीसी /ओएव्हीएम सुविधेद्वारे एममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नसेल ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपुर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी /ओएव्हीएम दारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग घेऊ शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा . अधिकार नाही. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या कोणत्याही सदस्याने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हातालावी, कोणतीही व्यक्ती, ज्याने कंपनीचे शेअर्म विकत घेतले आहेत आणि नोटीम पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य झाला आहे, तो रिमोट ई-व्होटिंगसाठी एजीएमच्य सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे पालन करू शकते.

रिमोट ई-व्होटिंग प्रकियेमारी, एजीएममध्ये मामील होण्यामारी आणि एजीएम त्यस्यान ई-व्होटिंगमारी प्रकिय आणि सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार दिलेल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य मोजले जातील. सदस्यांन सरुवातीच्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे आधी आणि नंतर व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएममध्ये सामील होण्याची -परवानगी आहे. एजीएमच्या आणि एजीएम दरम्यान सीडीएसएलद्वारे www.evotingindia.com वर प्रदान केलेल्या सुविधेद्वारे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून आणि कंपनीच्या एजीएमसाठी ईव्हीएसएन निवडून प्रदान केले. ज्या सदस्यांचे ु ई–मेल आयडी कंपनी/डीपी/आरटीए कडे ई–व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी नोंदणीकृत नाहीत . त्यांनी वार्षिक अहवाल आणि ई-मतदानासाठी लॉगिन तपशील मिळविण्यासाठी ईमेल-आयडीच्या नोंदणीसाठी खालील सूचनांचे पालन करावे अशी विनंती केली जाते:

१. भौतिक भागधारकांसाठी- http://www.bigshareonline.com/Resources.aspx या लिंकला भेट द्या आणि ईमेल आयडी अपडेट करण्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करा. ईमेल आयडी अपडेट केल्यानंतर सदस्य या एजीएमसाठी ई-व्होटिंग सक्षम करण्यासाठी ई-मेलद्वारे, सुचनेची सॉफ्ट कॉपी आणि रिमोट ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह प्रक्रिया जारी करण्यासाठी आरटीएला विनंती करू शकतात. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य मेसर्स बिगशेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आरटीएला . वर ई–मेल पाठवू शकतो

२. डीमॅट शेअरहोल्डर्ससाठी– कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी (डीपी) संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सचवलेल्या प्रक्रियेनसार तमच्या डीमॅट खात्यात तमचा ईमेल पत्ता नोंदवा.

ु कंपनीने मे. अक्षय गुप्ता आणि कंपनी, कंपनी सचिव (सदस्य संख्या: एसीएस ५६९११, सीपी : २१४४८) हे एजीएम दरम्यान ई–मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त आहेत. स्क्रटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.iosts.com वर आणि सीडीएसएल च्या) बेसाइटवर (www.evotingindia.com) चेअरमन किंवा अधिकृत व्यक्तीने त्याच्याकडून लेखी. निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच टाकले जातील

ई-व्होटिंगबाबत तमच्या काही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार . विचारले जाणारे प्रश्न (''एफएकयू'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता, ''मदत विभाग'' अंतर्गत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहू शकता. किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यचरेक्स, . मफतलाल मिल कंपाउंड्स, एनएम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधा (०२२-

कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १८ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत रु.१.५० प्रति इकिटी शेअर रु.२ आर्थिक वर्ष २०२२-२३) साठीच्या लाभांशाची शिफारस केली आहे. जे आगामी ११६) व्या एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. ११६) व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, दिनांक ३१) मार्च २०२३) रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील लाभांशासाठी सभासदांचे हक्क निश्चित करण्यासाठी कंपनीने सोमवार, दिनांक ११

सप्टेंबर २०२३ चा दिवस 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित केला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास मंडळाने शिफारस केल्यानुसार लाभांश दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यापुर्वी त्या सदस्यांना दिला जाईल:

i) ज्यांची नाने दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी एनडीएसएल आणि सीडीएसएल द्वारे या उद्देशासाठी प्रदान केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत लाभार्थी मालक म्हणून दिसतात ; आणि ii) ज्याचे नाव कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये सदस्य म्हणून दिसते वैध प्रसारणाचा प्रभाव दिल्यानंतर किंवा दिनांक

११ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनी किंवा तिचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') उदा मेमर्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे दाखल केलेल्या ट्रान्सपोझिशन विनंत्यानुसार.

दिनांक: २६ सप्टेंबर, २०२३

पार्टनर

मंडळाच्या आदेशानुसा जोस्ट'स इंजिनियरिंग कंपनी लिमिटेडसाठी (बबिता कुमारी)

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Dear Members

SPICE ISLANDS APPARELS LTD.

Regd. Unit 43-48, 3rd Floor, Bhandup Industrial Estate, Pannalal Silk Mills Compound, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078. Phone: 022-: 61992900 Email Id: sales@spiceislandsindia.com CIN: L17121MH1988PLC050197

NOTICE

ear Members,

The 35th Annual General Meeting (AGM) of the Members of Spice Islands Apparels Limited will be held on Monday, September 25, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the Rules thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the applicable circular on the matter issued by the Ministry of Corporate affairs (MCA) and Securities Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the businesses set out in the notice calling the AGM. Members attending the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) shall be reckoned for the purpose of Quorum under Section 103 of the Act.

(VC/OAW) shall be reckned or the purpose of Quorum under Section 103 of the Act.

In compliance with the aforesaid circular, the Notice of the AGM and the Financial Statement for the Financial Year 2022-23 along with the Reports of the Board of Directors and the Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as Annual Report) will be sent only by email to the members of the Company whose email addresses are registered with the company / Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company Agents and Share Transfer Agent (RTA) and the Agents and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.spiceislandsappareIslimited in and the stock exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and Central Depository Services (India) Limited at www.evoting.cdslindia.com.

Services (Iriua) Limited at www.evoling.costiniac.com.

The Company is pleased to provide its members with the facility to exercise their rights to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Additionally the company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM which will be sent by e-mailshortly.

The Manner of registering / updating email address as well as Bank details for receiving the Annual reports and Dividends when declared through Bank transfer is as under:

Annual reports and Dividends when declared through Bank transfer is as under: For shares held in physical mode: The Shareholders shall send an email to the company at khedekar@spiceislandsindia.com or RTA at mt.helpdesk@linkintime.co.in mentioning the Registered Folio Number and email address, self-attested copy of the pan card, address proof (aadhaar card/ voter id card/passport/utility bill) and contact number, bank account particulars – 1. Bank Name and Address 2. Bank Account Number 3. IFSC Code 4. MICR number 5. Cancelled Cheque Leaf.

i of shalles field in demat mode: The Shareholders to contact their DP and register the email address and Bank account details in the demat account as per the process advised by the DP. Members are requested to carefully read at the Notes set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting vote through for remote e-voting / e-voting during at the AGM.

lease write to the Company for any assistance in the matter For Spice Islands Apparels Limited

Date : August 25, 2023

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा

Umesh Mohan Katre)

🎾 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

मेहेर चेंबर्स, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, पेट्रोल पंप जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१, भारत द. क्र.: +९१ ०२२ ४३६८ ३८०१, ४३६८ ३८०२, ४३६८ ३८०३

र्दमेल: व oom@bankofbaroda.com वेबः www.bankofba

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदा चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०५.०२.२०२० रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार **मे. रिलायबल कन्सट्रक्शन** २४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस व्ही. रोडे, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. सदानंद राजु शेट्टी (भागीदार/हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, मे. गुलराज हाऊसिंग प्रा. लि. (हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. उदय बी. शेट्टी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. १७०३, ७वा मजला, ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएस लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव, दादर, मुंबई ४०० ०१४. श्री. मेघनाथ शेदी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क. ६०४. हवा मजला. सरज व्हेन्चर बी सीएचएस लि., अंतिम प्लॉट क्र. ४९४–सी आणि ई, भागोजी कीर रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६, श्री. तारानाथ शेट्टी (भागीदार/हमीदार) रहाणार येथे १, पॉप्युलर अपार्टमेंट, सांताक्रुझ, मुंबई ४०० ०५४४ यांना सदर सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. १५,७०,६१,९५५.६६/- (रुपये पंधरा कोटी सत्तर लाख **एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न व सहासष्ट पैसे मात्र)** ३१.०१.२०२० रोजीस (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याज) ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या चुकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदार आणि हमीदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केल्याने, कर्जदार आणि हमीदा आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सहाय्यक प्रबंधक यांनी <mark>२२ ऑगस्ट, २०२३</mark> **रोजी** सदर सरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या या कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला

विशेषत: कर्जदार/हमीदार व खालील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रू. १५,७०,६१,९५५.६६/**– (रुपये** पंधरा कोटी सत्तर लाख एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न व सहासष्ट पैसे मात्र) ३१.०१.२०२० **रोजीस** (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याजाच्या) भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

प्रकल्पाच्या जमिनीवरील अविभाजित हक्कातील वाट्यावरील तारण प्रभार, प्लॉट सीटीएस क्र. (भाग), ६२(भाग), ६३ (भाग) ते ७२(भाग) धारक, मोजमापित ५६९३.०४ चौ. मीटर्स., धारावी विभाग, डॉ. आंबेडकर नगर एसआरए सीएचएसएल., माटुंगा लेबर कॅंप येथे, धारावी, मुंबई. सीमाबध्द: उत्तरेकडे किंवा त्या दिशेने:- स्लम्स, दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने:- १३,४० डी.पी. रोड पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने:- स्लम्स

दिनांक: २२.०८.२०२३ ठिकाण : मंबर्ड

प्राधिकृत अधिकारी झेडओएसएआरबी-मुंबई, बँक ऑफ बडोदा



झोनल स्टेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१, भारत द्. क्र.: +९१ ०२२ ४३६८ ३८०१, ४३६८ ३८०२, ४३६८ ३८०३

सही/

र्डमेलः armbom@bankofbaroda.com वेबः www.bankofbaroda.com कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोटा चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २०० . १५.०२.२०२० रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार **मे. रिलायबल बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स** २४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. सदानंद राजु शेट्टी (भागीदार/हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. देवदास बी. शेट्टी (हमीदार) ३०४, ३रा मजला, कॉर्पोरेट कॉर्नर, दालिमया कॉलेज जवळ, सुंदर नगर एस व्ही रोड, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०६४, श्री. दिवाकर शेट्टी (हमीदार) कार्योलय क्र २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम) मुंबई ४०० ०५४, मे. गुलराज हाऊसिंग प्रा. लि. (हमीदार) कार्यालय क्र. २२,२३,२४, धीरज हेरीटेज, ३रा मजला, एस. व्ही. रोड, मिलन सब-वे समोर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४, श्री. उदय बी. शेट्टी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. १७०३, ७वा मजला, ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएस लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव, दादर, मुंबई ४०० ०१४, श्रीम वनिता य. शेडी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. १७०३. ७वा मजला. ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएर लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव, दादर, मुंबई ४०० ०१४, श्री. मेघनाथ शेर्ट्ट (भागीदार/हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क्र. ६०४. ६वा मजला. सरज व्हेन्चर बी सीएचएस लि. . अंतिम प्लॉट क. ४९४-सी आणि ई. भागोजी कीर रोड. माहिम. मंबई ४०० ०१६. श्रीम. सजाता शेदी (हमीदार) फ्लॅट क. ६०४. ६वा मजला. सरज व्हेन्चर बी सीएचएस लि.. अंतिम प्लॉट क. ४९४-सी आणि ई. भागोजी कीर रोड. माहिम. मंबई ४०० ०१६. श्री रविंद शेडी (हमीदार) फ्लॅट क्र. १५०५ १५वा मजला, ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएस लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव दादर, मंबई ४०० ०१४, श्रीम, अनिता रविंद शेडी (हमीदार) रहाणार येथे फ्लॅट क. १५०५, १५व मजला, ए-विंग, लॅण्ड मार्क सीएचएस लि., मोराची वाडी, डी.डी. आंबेडकर रोड, नायगाव, दादर मुंबई ४०० ०१४ यांना सदर सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. १५,७८,४९,४९८.४७/- (रुपये पंधरा कोटी अठ्याहत्तर लाख एकोणपत्रास हजार चारशे अठ्याण्णव व सत्तेचाळीस पैस् मात्र) ३१.०१.२०२० रोजीस (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याज) ही रक्कम

सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या चुकती करण्यासाठी सांगितले होते. कर्जदार आणि हमीदार यांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सहाय्यक प्रबंधक यांनी २५ ऑगस्ट. **२०२३ रोजी** सदर सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या य कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापग करून येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला

विशेषत: कर्जदार/हमीदार व खालील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रू १५,७८,४९,४९८.४७/- (रुपये पंधरा कोटी अठ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार चारशे **अठ्याण्णव व सत्तेचाळीस पैसे मात्र)** ३१.०१.२०२० रोजीस (अधिक लागू दराने ३१.०१.२०२० पासून पुढील व्याजाच्या) भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

- १) फ्लॅट क्र.२०६, दूसरा मजला, गुलराज अपार्टमेंट, बी विंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण मंदिराजवळ, मस्थिकते, मूदबिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मूदबिद्री-५४७ २२७ मंगलोर मूदबिद्री, मंगलोर, कर्नाटका
- २) फ्लॅट क्र. ३०६, बी विंग, ३रा मजला, गुलराज हाऊसिंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण मंदिराजवळ, मस्थिकते, मृदबिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मृदबिद्री-५४७ २२७ मंगलोर मृद्बिद्री, मंगलोर, कर्नाटका
- फ्लॅट क्र. २, बी विंग, तळ मजला, गुलराज हाऊसिंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण मंदिराजवळ, मस्थिकते, मृद्बिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मृद्बिद्री-५४७ २२७ मंगलोर मदबिदी, मंगलोर, कर्नाटका फ्लॅट क्र. ५, तळ मजला, गुलराज अपार्टमेंट ए-विंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण
- मंदिराजवळ, मस्थिकते, मूदबिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मूदबिद्री-५४७ २२७ मंगलोर मूदबिद्री, मंगलोर, कर्नाटका) फ्लॅट क्र. ६, तळ मजला, गुलराज अपार्टमेंट ए-विंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण मंदिराजवळ, मस्थिकते, मूदबिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मूदबिद्री-५४७
- २२७ मंगलोर मूदबिद्री, मंगलोर, कर्नाटका फ्लॅट क्र. २०५, तळ मजला, गुलराज अपार्टमेंट बी-विंग, टाऊन चर्च आणि व्यंकटरमण मंदिराजवळ, मस्थिकते, मूदबिद्री बस स्टॅंड, पोन्नेचेरी, इरुवेली रोड, मूदबिद्री-५४७ २२७ मंगलोर मूदबिद्री, मंगलोर, कर्नाटका
- प्लॅट क्र. ११०१, ११वा मजला, दि कॅस्टल, ब्रह्मगिरी बन्नाजी रोड, उडिपी ५७६ १०३, गाव मृदबिद्री, उडिपी तालुक
- निवासी बंगला आणि मिळकत जिमन २५१/२ डोअर क्र. ९-१६१(१) मध्ये, मारपाडी गाव, मूदबिद्री, मंगलोर

दिनांक: २५.०८.२०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

केनरा बैंक Canara Bank

कॅनरा बँक, रानगाव शाखा, पत्ता: रानगाव वसई पश्चिम १ साक्षात बिल्डिंग,

रानगाव तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१२०१

शाखा संदर्भ : आरओ/लिगल/सरफैसी/रानगाव/०२/२०२३ दिनांक : २४-०८-२०२३

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँक चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १९-०५-२०२३ (१९ मे, २०२३) रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ. अर्चना अशोक खारचान फ्लॅट क्र. १०६, १ला मजला, डी विंग, साई सदन, गाव मुलुंड, वैशाली नगर बस डेपोजवळ, शास्त्री नगर, बाळ राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० यांस सूचनेतील नमूद रक्कम रु. ४२,७९,१७१.०४/- (रुपये बेचाळीस लाख एकोणऐंशी हजार एकशे एकाहत्तर आणि चार पैसे मात्र) अधिक लागू नसलेले व्याज आणि प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतींचा कब्जा सदर ऑक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक ह्या २३ ऑगस्ट, २०२३ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक, रानगाव शाखा, रानगाव वसई पश्चिम १ साक्षात बिलिंडग, रानगाव तालुका वसई, जिल्हा पालघर पालघर ४०१२०१ करीता रु. ४२,७९,१७१.०४/- (रुपये बेचाळीस लाख एकोणऐंशी हजार एकशे एकाहत्तर आणि चार पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

वर्णन फ्लॅट क्र. १०६, १ला मजला, डी विंग, साई सदन, गाव मुलुंड, वैशाली नगर बस डेपोजवळ, शास्त्री नगर.बाळ राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० सीमाबद्धता

उत्तरेला : झोपडपट्टी क्षेत्र

दक्षिणेला : मोकळी जागा आणि बांधकामांतर्गत इमारत

पूर्वेला : ई विंग पश्चिमेला : डी विंग

नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील : गाव मुलुंड, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दींमधील

दिनांक: २४/०८/२०२३ ठिकाण : मुलुंड

सही/-प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक

जाहीर सूचना

यादारे सचना दिली जाते की. श्री. जगन्नाथ वेंगर्लेकर हे शेअर प्रमाणपत्र क. १० अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट क्र. ४६ ते ५० असलेल्या प्रत्येकी रू. ५०/- च्या ५ शेअर्सचे आणि गाव विले पारले, तालुका अंधेरी चा सी.टी.एस. क्र. ७२४/९ धारक जिमनीवर बांधलेल्या फ्लॅट क्रमांक १० मापित ३९३ चौ. फूट. चटईक्षेत्र हनुमान क्रॉस रोड नं.२, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७ येथील शिव कृपा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.च्या भांडवली मालमत्तेतील मूळ मालक होत, ज्यांची १४/०८/१९९६ रोजी मुंबई येथे मरण पावले त्यांच्या मागे, त्यांची पत्नी श्रीमती. जयश्री जगन्नाथ वेंगुलेंकर ज्या दि.०३/०७/१९९८ रोजी मुंबई येथे मरण पावल्या त्यांच्या मागे त्यांच्या ४ मुली आहेत **१) सौ. भारती अशोक केरकर नी भारती जगन्नाथ** वेंगुर्लेकर, २) सौ. अवंतिका धोंडीराम जुवेकर नी अवंतिका जगन्नाथ वेंगुर्लेकर, ३) सुनीला सुधाकर कोरगावकर नी सुनीला जगन्नाथ वेंगुर्लेकर, ४) सौ. रश्मी रमेश मांजरेकर नी रश्मी जगन्नाथ वेंगुर्लेकर आणि एक मुलगा ५) श्री. उल्हास जगन्नाथ वेंगुर्लेकर हे त्यांचे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून वारसाहकाने मृतकद्वारे त्यांच्या मृत्यूच्या वेळी केले गेले होते. त्यानंतर, दिवंगत श्री जगन्नाथ वेंगुर्लेकर यांच्या वारसांपैकी एक सौ रश्मी रमेश मांजरेकर नी रश्मी जगन्नाथ वेंगुर्लेकर यांची १५/०५/२०१२ रोजी मुंबई येथे मरण पावल्या आणि त्यांचा मुलगा श्री रेशेश रमेश मांजरेकर आणि मुलगी कु. निशा रमेश मांजरेकर हे त्यांचे नाव मागे सोडले. वारसाहक्काच्या कायद्यानुसार केवळ वारस आणि प्रतिनिधी ज्याद्वारे उक्त मृत व्यक्ती तिच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. सदर सोसायटीने केलेल्या नामनिर्देशनाच्या आधारे उल्हास वेंगुर्लेकर यांच्या नावावर समभाग व फ्लॅट रीतसर हस्तांतरित केले. त्यानंतर सोसायटी पुनर्विकासात गेली आणि त्यानुसार नवीन फ्लॅट क्र. ३०४ मापित ५०९ चौ.मी. चटई क्षेत्र दिनांक २५/१०/२०२१ रोजी कायमस्वरूपी पर्यायी निवासासाठी रीतसर नोंदणीकृत कराराद्वारे श्री उल्हास वेंगूर्लेकर यांना तिसऱ्या मजल्यावरील वाटप करण्यात आले. त्यानंतर, या नवीन फ्लॅटच्या संदर्भात टायटल सेटल करण्यासाठी **दिवंगत जगन्नाथ वेंगुर्लेकर आणि दिवंगत रश्मी रमेश मांजरेकर** यांच्या सर्व वारसांनी त्या नवीन फ्लॅटच्या संदर्भात त्यांचा अविभाजित हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध सोडले, त्याग केले, हस्तांतरित केले आणि कळवले. श्री उल्हास वेंगुर्लेकर यांच्या नावे व त्यांच्या नावे दिनांक ७ जून २०२३ रोजी रिलीज डीड आणि अ. क्र. बीडीआर-१८-९९०१-२०२३ अंतर्गत श्री. उल्हास वेंगुर्लेकर सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्सच्या कार्यालयात रीतसर नोंदणीकृत आता आहेत. शांततापूर्ण भौतिक ताब्यामध्ये, कोणत्याही स्वरूपाच्या सर्व बंधनांपासून मुक्त आणि विक्रीयोग्य शीर्षक धारण करून, मूळ शेअर सर्टिफिकेट हरवले/गहाळ झाले आहे आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यात क्र.१२७८/२०२३ रोजी किंवा त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात १६/०८/२०२३ आणि आता १७/०८/२०२३ रोजी प्रतिज्ञापत्र/नुकसानभरपाई बाँड जारी करून डप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीकडे संपर्क साधला आहे. श्री. उल्हास वेंगुर्लेकर आता हे शेअर्स आणि फ्लॅट विकृन हस्तांतरित करण्याचा विचार करत आहेत आणि त्यासाठी ना हरकत आणि संमती देण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्थेने उपरोक्त मालमत्ता आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या किंवा भागाच्या संदर्भात कोणतेही कृत्य, दस्तऐवज किंवा लेखन निष्पादित केले आहे आणि/किंवा त्याच्या संदर्भात कोणतेही कत्य किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहेत आणि/किंवा कोणताही दावा किंवा आक्षेप विक्री, गहाण, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा, भेटवस्तू, वारसा, रिलीझ, भाडेपट्टा किंवा अन्यथा आणि/किंवा मूळ शेअर सर्टिफिकेट धारण केलेले असले तरीही/काहीही असले तरी, ते जारी केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला कळवावे. त्याबाबत कागदोपत्री पुराव्यासह नोटीस, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा कोणत्याही व्यक्तीकडून/संस्थेकडून, द्वारे, त्याच्यासाठी आणि/किंवा त्याच्या वतीने कोणत्याही प्रकारे असे कोणतेही दावे किंवा मागण्या. आक्षेप किंवा अडथळे येणार नाहीत आणि त्या सोसायटीद्वारे स्वीकारल्या जातील. सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करेल आणि उक्त शेअर्स आणि फ्लॅटच्या विक्री आणि हस्तांतरणासाठी अर्जावर कार्यवाही करेल.

> शिव कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. हनुमान क्रांस रोड न. २, विलेपाल (पूर्व) मुंबई - ४०००५७

एफजीपी लिमिटेड

दिनांक २७ ऑगस्ट २०२३.

सीआयएन:एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६ नों. कार्यालयः कमर्शियल युनियन हाऊस, ९ वॉलेस स्ट्रीट, फोर्ट मुंबई-४०० ००१. द्.क्र. (०२२) २२०७०२७३, २२०१५२६९ वेबसाईट:www.fgpltd.in ई-मेल:investors@fgpltd.in एकसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

आणि ई-मतदानाची माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, एफजीपी लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची एकसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही सामायिक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय दिनांक १९ मे २०२३ रोजीच्या एजीएमच्या सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग ('व्हिसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ([']ओएव्हिएम') मार्फत **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ३.३० वा**. (भा.प्र.वे.) घेण्यात येणार आहे.

. कंपनी अधिनियम २०१३ आणि त्याअंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सह जनरल सर्क्युलर्स क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२०, २१/२०२१, ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंब, २०२१ आणि ०५ मे, २०२२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन') सह वाचता सेबी सर्क्युलर दिनांक ५ जानेवारी २०२३ सह सेबी सर्क्युलर्स दिनांक १५ जानेवारी २०२१, १२ मे, २०२० आणि १३ मे, २०२३ च्या सर्व प्रयोज्य तरत्दींच्य अनुपालनात कंपनीने डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजेंट (आरटीएकडे ईमेल आयडी नेंदविलेल्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २६ ऑगस्ट, २०२३ रोज एजीएमच्या सचनेसह वार्षिक अहवाल २०२२-२३ पाठविला आहे.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालासह ई-मतदानाची माहिती कंपनीची वेबसाईट (www.fgpltd.in) स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com) आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाईट (www.evoting.nsdl.com) वर सुध्दा उपलब्ध

अधिनियमाच्या कलम १०८, सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲक्ट ॲडमिनिस्टेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ च्या तरतूदीना अनुसरून कंपनीला एजीएममध्ये करावयाच्या सर्व कामकाजाच्या संदर्भात एनएसडीएलच्या ई-मतदान सेवेमार्फत एजीएम दरम्यान ई-मतदान तसेच इलेक्ट्रॉनिक्स त्यांचे मतदान (''दरस्थ ई-मतदान'') ची सुविधा तिच्या सभासदांना पुरवण्याचा आनंद होत आहे.

सभासदांचे मतदानाचे हक्क हे बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३ ('कट ऑफ तारीख') रोजीस कंपनीच्या भरण झालेल्या भाग भांडवलामधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरी/आरटीएकडे असलेल्या लाभकारी मालकांच्या रजिस्टरमध्ये किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेर्ल असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानामार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहे ते एजीएममध्ये हजर राहणे आणि त्यांचे मतदान करण्यासाठी एजीएमच्या सूचनेत दिलेल्या माहितीच्या अवलंब करू शकतात.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार १७ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.०० वा. (भा.प्र.वे.) सुरू होईल आणि मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५.०० (भा.प्र.वे.) संपेल. सदर कालावधी दरम्यान सभासव इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्यासाठी EVEN सिलेक्ट करू शकतात. दूरस्थ ई-मतदान मॉड्युल मंगळवार १९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं, ५.०० वा. नंतर एनएसडीएल दारे निष्क्रिय करण्यात येईल. ठरावावर एकदा क्लेल्या मतदानास त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुध्दा पुरवण्यात येईल. जे सभासद व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर आहेत आणि दरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर अगोद त्यांचे मतदान केलेल नाही ते एजीएम दरम्यान ई-मतदान सिस्टममार्फत मतदानासाठी पात्र राहतील. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. एजीएममध्ये हजर राहणे आणि एनएसडीएलची ई-मतदान सिस्टम वापरून मतदान करण्याची पध्दत आणि प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲडेस नोंवले नसतील ते पढील प्रक्रिया अनुसरून ते नोंदवता येतील. कंपनीचे सभासद त्यात सांगितलेल्या पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह सभासदांनी रीतसर भरलेला व स्वाक्षरी केलेला फॉर्म गयएसआर-१ पुरवून कंपनीच्या आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवू शकतात. १६ मार्च, २०२३ दिनांकीत सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीपीओडी-१/पी/ सीआयआर/२०२३/३७ नुसार आवश्यक तपशिल सादर करण्यासाठी कंपनीने आधीच भागधारकांना पत्रे पाठवली आहेत

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल ॲडेस

तथापी वार्षिक अहवाल २०२२-२३ आणि ६१ व्या एजीएमची सचना प्राप्त करण्यासाठी असे सभासद भागधारकाचे नाव, डीपीआयडी/क्लाईंट आयडी, पॅन आणि मोबाईल क्रमांक अशा तपशिलासह investors@fgpltd.in कडे

दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानाच्या संदर्भासह ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासद evoting@nsdl.co.in ०२२-४८८६ ७००० वर एनएसडीएलला संपर्क करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in येथे श्रीम. पल्लवी म्हात्रे, सिनियर मॅनेजर एनएसडीएल यांना किंवा evoting@nsdl.co.in येथे श्री. सरिता मोटे. असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल यांना संपर्क करू शकतात किंवा फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घ्यावा. भागधारकांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.

> एफजीपी लिमिटेड वंदना जोर्श

. कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी दिनांक : २६ ऑगस्ट, २०२३

ठिकाण : मुंबई झेडओएसएआरबी-मुंबई, बँक ऑफ बडोदा

सिंडिकेट Syndicate